

VALENCIA NUTRITION LTD

Corporate Office: 601A, Neelkanth Business Park, 6th Floor, A Wing, Nathani Road Vidyavihar (West), Mumbai - 400086. • T.: +9122 25094351/2 E.: consumer@valencianutrition.com • W.: www.valencianutrition.com

Regd office: Valencia Nutrition Ltd ,Shop No 4, B Wing, Paramount Building, Tilak Nagar, Mumbai 400089.

Date: November 30, 2022

To, **BSE Limited**1st Floor, New Trading Ring,

Rotunda Building, P. J. Towers

Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001

Ref :- Scrip Code : 542910 ISIN : INEO8RT01016

<u>Sub: Submission of Newspaper advertisement published for Extra-Ordinary General</u>
<u>Meeting, Book Closure, Remote E-voting and other information</u>

Dear Sir,

This is to inform you that Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), we are hereby submitting the copy of newspaper advertisement published in the Financial Express-English and Pratahkal - Marathi edition regarding Remote E-Voting Information and Notice of Extra-Ordinary General Meeting to be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility on Tuesday, December 20, 2022.

Kindly take the same on record.

Thanking you,
For Valencia Nutrition Limited

JAY JATIN DISTRICT DI

Ling Early Ages Body July 1, 195 (1964)

Lind Early Ages Body July 1, 195 (1964)

Lind Ling Ages Body July 1, 1964 (1964)

Lind Ling Ages Body July 1, 1964 (1964)

Lind Ling Ages Body Ling 1, 1964 (1964)

Ling Ling Ling 1, 1964 (1964)

Ling

Jay Shah Whole-Time Director & CFO

(DIN: 09072405) (PAN: BJPPS6293E)

Encl: a/a





CIN: L51909MH2013PLC381314











### LAUNCH TO BE IN PHASES

# E-rupee retail pilot begins tomorrow

SHASHANK DIDMISHE Mumbai, November 29

THE RESERVE BANK of India (RBI) on Tuesday said the central bank digital currency (CBDC) will be available for retail payments from December 1 on a pilot basis and in a phased manner. The central bank has selected State Bank of India (SBI), ICICI Bank, Yes Bank and IDFC First Bank for the first phase, while Bank of Baroda, Union Bank of India, HDFC Bank and Kotak Mahindra Bank will join the pilot subsequently.

The digital currency will be available for retail payments for closed user groups, including consumers and merchants. The digital rupee will be issued in form of a token in the same denominations as the paper currency and coins currently in circulation. The transactions for the digital rupee can take place person-to-person (P2P) or person-to-merchant through digital wallets issued by the banks. The consumers can also make payments to mer-

chants through the QR codes. Though the digital rupee will not earn interest in the wallets as in the case of paper



up with a new ecosystem for the digital rupee, which will include digital currency QR codes. These will be different than those used for UPI

V VAIDYANATHAN, MD, IDFC FIRST BANK

currency, account holders can convert it into other forms, such as deposits with the banks, according to a statement from the central bank.

The banks are coming up with a new ecosystem for the digital rupee, which will include digital currency QR codes, V Vaidyanathan, MD, IDFC First

Bank, told FE. These QR codes will be different than those used for the Unified Payments Interface (UPI). The digital currency is cash which, instead of a physical wallet, will be in a digital pocket. The banks will have to indent the digital currency from RBI and then supply to the customers as it happens for physical currency, he added. "The biggest benefit for customers is that it is lighter and secure as the bank is holding the currency on their behalf," he said.

The RBI is soon expected to give its go-ahead to the second set of banks to start the next phase of pilot, another banker said on condition of anonymity.

The digital rupee will be available in Mumbai, New Delhi, Bengaluru and Bhubaneswar initially and later extended to other cities, including Ahmedabad, Gangtok, Guwahati, Hyderabad, Indore, Kochi, Lucknow, Patna and Shimla. The RBI will implement improvements in the subsequent pilots. The model chosen for the retail rupee is different from that used for the wholesale digital rupee. Jyoti Gadia, MD at merchant bank Resurgent India, said.

# Borrowers in non-metros leading the

PRESS TRUST OF INDIA Mumbai, November 29

A credit information company on Tuesday said borrowers in non-metros are showing higher interest in monitoring their credit histories as compared to

There was a 96 per cent increase in self-monitoring consumers in non-metro loca-

tions between October 2021 and September 2022, as compared to a 58 per cent increase in metro locations, Transunion Cibil said. This led to an overall increase of 83 per cent in the number of consumers selfmonitoring their credit profile

2009,61.1 million consumers have self-monitored their credit profile, the statement said, adding that 23.8 million consumers registered for selfmonitoring for the first time between October 2021 and

In what is illustrative of the

**EXPLAINER** 

# BEHIND JET AIRWAYS' REBIRTH PANGS

Even after approvals from the company law tribunal and the DGCA, Jet 2.0 remains grounded, having missing three self-declared deadlines on taking to the skies. Swaraj Baggonkar explains what the relaunch challenges are for the new owners of the airline, which once dominated the Indian aviation market.



#### Where is Jet 2.0 stuck?

JET'S HANDOVER to the new owners remains stuck, though the Jalan-Kalrock Consortium's (JKC's) resolution plan was approved by the airline's lenders and the National Company Law Tribunal (NCLT) in June 2021. JKC has approached NCLT to direct the lenders to implement the resolution plan, while a lender has sought an increase in admitted claims at the National Company Law Appellate Tribunal (NCLAT). Lenders are reported to have told NCLT that any relief to JKC will cause "grave harm and prejudice" to Jet's stakeholders.

JKC says it has met all conditions outlined in the resolution plan and will infuse funds only after the handover. The lenders say they can only transfer the ownership of Jet Airways once JKC makes payments. Total claims made by lenders

₹7,808 crore

JKC's total liability capped at ₹475 crore per resolution plan

Jet 2.0 plans to lease at least

aircraft

What issues have the lenders raised?

LENDERS ARE not on record about their problems with the resolution plan, but sources say they are unhappy about the plan itself and want a renegotiation. But the plan was first approved by the committee of creditors (CoC) in October 2020, and then by NCLT in June 2021. As per IBC, a resolution plan, once approved, cannot be amended/ renegotiated. The Supreme Court also held in September 2021 that an approved resolution plan can't be withdrawn.

The haircut taken by the lenders, led by SBI, is estimated at 95% against their total claim of ₹7,808 crore. JKC proposed to pay ₹270 crore to past creditors in the first six months of the 'effective date', and ₹195 crore in the second year, with its total liability capped at ₹475 crore as per the resolution plan, to which the

#### What are the latest developments?

JET'S LENDERS are reportedly considering selling 11 planes owned by the airline. However, according to the resolution plan, asset sale is supposed to be led by JKC and overseen by the monitoring committee, which has equal representation from JKC and the banks. As per the resolution plan, the proceeds from the sale are earmarked for restarting Jet's operations.

JKC announced salary cuts for many Jet employees and also halved the CEO and CFO salaries. Some employees have been sent on leave without pay. The Bureau of Civil **Aviation Security** revoked the airline's licence for security training. While there is no official confirmation from JKC if any aircraft is now its umbrella, it is reported that it will start initial operations with leased Airbus A320neo and Boeing 737 MAX planes. Reports further stated the consortium was negotiating for at least 50 planes.

# charge on credit monitoring: Report

their counterparts in the metros.

Valencia Nutrition Limited

CIN: L51909MH2013PLC381314

Regd. Off.: SH-4, A Wing, Bldg. No. 34, Tilak Nagar, Chembur Sahvas

Co-operative HSG Soc, Mumbai: 400089. Tel.: 7977252840

NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING.

E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ('EGM' or 'Meeting') of the

Members of Valencia Nutrition Limited (the 'Company') will be held on Tuesday, December 20,

2022 at 12.00 Noon through Video Conference / Other Audio Visual Means ('OAVM') only, to

transact the business as set out in the Notice of the EGM. In accordance with the General Circular

No. 2/2022 dated May 5, 2022 which is in continuation of the circular dated January 13, 2021 read with other circulars dated April 8, 2020, April 13, 2020 issued by the Ministry of Corporate

Affairs (\*MCA Circulars') and the Circular No. SEBI /HO /DDHS /DDHS\_Div2 /P /CIR /2022 / 079 dated June 03, 2022 which is in continuation of circular dated January 15, 2021 and May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the Company has sent the Notice of the EGM on Monday, November 28, 2022, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent ('Registrar') and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the EGM has been dispensed with vide MCA Circular and the SEBI Circular as mentioned above The Notice and the Explanatory Statement of the EGM is available on the website of the Company at www.valencianutrition.com and on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com A copy of the same is also available on the website of Central Depository Securities (India)

Remote e-Voting: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before / during the EGM in respect of the business to be transacted at the EGM and for this purpose, the Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the EGM. Members are

a. The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote e-Voting Saturday, December 17, 2022 at 9.00 a.m. (IST) onwards and ends on Monday, December 19, 2022 at 5.00 p.m. (IST). The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date

b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, December 13, 2022 ('cut-off date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e Voting before / during the EGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

c. A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a request at www.evotingindia.com. However, if the Members is already a registered with CDSL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting

d. Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the

Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares

Members can also login by using the existing login credentials of the demat account held through Depository Participant registered with NSDL or Central Depository Services Limited ('CDSL') for

e-voting facility. e. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of

Ms. Krupa Joisar of Krupa Joisar & Associates, Practicing Company Secretaries (Peer Review

Certificate No.: 1251/2021), has been appointed as the Scrutinizer to scrutinise the remote e-

Voting process before / during the EGM in a fair and transparent manner. If you have any queries or issues regarding attending EGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an

email to helpdesk, evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr.

Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL.) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai -

The Register of Members and the Share transfer books of the Company will remain closed from

Tuesday, December 13, 2022 to Tuesday, December 20, 2022 (both days inclusive) for the

For

Advertising in

TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL

Mobile No.:

400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

as of the cut-off date may follow the login process mentioned in the Notice of the EGM.

the EGM for information purposes only.

purpose of the EGM.

Place: Mumbai

Date: November 29, 2022

Website: www.valencianutrition.com; E-mail: compliance@valencianutrition.com

in the same period, it said. Since its beginning in September 2022.

non-metros'interest, it said 71 per cent or 16.8 million consumers of the 23.8 million consumers came from nonmetro locations.

### When is Jet 2.0 likely to take off?

JET AIRWAYS is facing some other challenges too. More than twothirds of Jet 2.0's employees were also employees of the original airline.

But, there is an association of former officers and other staff, called the All India Jet Airways Officers and Staff Association,

that has sent legal notices to the resolution professional in the matter, JKC, and the committee of creditors, seeking payment of PF and gratuity dues before any sale of assets, as ordered by the NCLAT.

The Directorate General of Civil Aviation (DGCA), in May this year, granted Jet 2.0 the crucial

Air Operator Permit (AOP). This was after the airline completed the required set of 'proving flights' with key DGCA officials on board. Proving flights involve DGCA ordered diversions from a flight plan to test an airline's readiness. Jet Airways 1.0 had suspended flights in April 2019. JKC says it is committed to

restarting the airline despite the numerous hiccups and can do so in under 90 days from the date of transfer of ownership. It has letters of intent for aircraft, engines, IT systems, ground handling services, catering, call centre, and all of the other services. The airline can now only take off in 2023.

SHREE DAKSH JYOT SILK MILLS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (CIN: U99999MH1988PTC047141) Regd. Office.: Survey No. 20, 695/2/5, New Mulchand Compound, Katai Village Bhiwandi, Thane, Maharashtra-421 302.

**SALE NOTICE** 

Shree Daksh Jyot Silk Mills Private Limited (In Liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order dated December 01, 2021 in I. A. 176 of 2021 in C. P. No. 1016/I&B/MB/2019 under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code").

Notice is hereby given to the public in general in connection with sale of assets owned by

The assets of the Corporate Debtor, forming part of its liquidation estate, are being offered for sale. The bidding shall take place through online e-auction service provider Linkstar Infosys Private Limited at http://eauctions.co.in/ **PARTICULARS DETAILS** 

	Partic		Reserve Price	<b>Earnest Money</b>	Incremental	
3	Process Specific address for correspondence	405B, Siddhivinayak Twins, Plot #9, Sector 17, Roadpali, Kalamboli, Dt. Raigad, Maharashtra-410 218.  E-mail Id: liquidation.sdjsmpl@gmail.com  Contact No.: +91 7045312912				
2	of the Liquidator, as	ill Reg. Address: 405B, Siddhivinayak Twins, Plot #9, Sector 17 Roadpali, Kalamboli, Dt. Raigad, Maharashtra 410218.  Reg. Email Id: indrajitmukherjee15@yahoo.com				
1	Auction	Date: Tuesday, January 03, 2023. •Time: 11:00 a.m. to 4:00 p. m. (with unlimited extension of 5 minutes)				

100	.72 90				
Particulars	Reserve Price	Earnest Money Deposit	Incrementa Value		
Block I: All the part and parcel of the industrial Land and Building, situated at Survey No. 18, Hissa No. 1 & Survey No. 20, Hissa No. 1 of Village Katai, New Mulchand Compound, Near Aditya Hotel, Khoni-Kamba Road, Tal. Bhiwandi, Dist. Thane-421 302 and the structure standing thereon; the plant and machinery installed therein including furniture, fixtures, amenities at the property and the securities and financial asset of the Corporate Debtor.	₹ 17,57,50,000/- (Rs. Seventeen Crores Fifty- Seven Lac Fifty Thousand Only)	₹ 1,75,75,000/- (Rs. One Crore Seventy- Five Lac Seventy-Five Thousand Only)	₹ 5,00,000, (Rs. Five Lac Only)		
*Block II: All the part and parcel of the industrial Land and Bldg., situated at Survey No. 18, Hissa No. 1 and Survey No. 20, Hissa No. 1 of Village Katai, New Mulchand Compound, Near Aditya Hotel, Khoni-Kamba Road, Taluka-Bhiwandi, Dist. Thane-421 302 along with the Securities and Financial Assets of the Corporate Debtor.	14,72,50,000/- (Rs. Fourteen Crore Seventy-	₹ 1,47,25,000/- (Rs. One Crore Forty- Seven Lac Twenty-Five Thousand Only)	₹ 5,00,000, (Rs. Five Lac Only)		
*Block III: All the plant and machinery installed including furniture, fixtures, amenities at the property of the Corporate Debtor situated at Survey No. 18, Hissa No. 1 and Survey No. 20, Hissa No. 1 of Village Katai, New Mulchand Compound, Near Aditya Hotel, Khoni-Kamba Road, Taluka-Bhiwandi, Dist. Thane-421 302.	₹ 2,85,00,000/- (Rs. Two Crores Eighty-Five Lac	₹ 28,50,000/- (Rs. Twenty- Eight Lac Fifty Thousand Only)	₹ 5,00,000 (Rs. Five Lac Only)		
Block IV: All the part & parcel of industrial Land & Building situated at Plot No. 7, Survey No. 166-A Hissa No. 1 of Village Asangaon, Near Diamond Hotel, Mumbai-Agra National Highway, Tal. Shahpur, Dist. Thane-421 601 and the structures standing thereon.	(Rs. One Crore Forty-One Lac Eighty Thousand	₹ 14,18,065/- (Rs. Fourteen Lac Eighteen Thousand Sixty Five Only)	₹ 2,00,000 (Rs. Two Lac Only)		

be confirmed if the assets falling under the category of Block III (comprising of Plant & Machinery) are successfully sold.

\* The sale of assets of the Corporate Debtor falling under the category of Block II (comprising of Land and Building) shall only

I.The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities. 2. The details of the process and timelines of VDR access, site visit, due diligence etc. are

from November 30, 2022. Address to the said website is: https://eauctions.co.in/ 3. Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevant terms and conditions including as prescribed in E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest in the manner prescribed in E-Auction Process Document.

. On request by the Bidder(s), the Liquidator shall allow access to visit and verification

outlined in the E-Auction Process Document. The said E-Auction Process Document is

available on the website of e-auction service provider Linkstar Infosys Private Limited,

of the assets of the Corporate Debtor during business hours from Monday, December 12, 2022 till Tuesday, December 20, 2022, subject to execution of undertaking in that regard by the Bidder. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn

postpone / cancel / modify / terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof. As per proviso to clause (f) of section 35 of the Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of the Code (as amended from time to time).

7. The Liquidator reserves the right to give priority to bidders who will participate in Block I to

ensure maximum realisation of assets. 8. The last date for submission of Expression of Interest and Earnest Money Deposit is

December 30, 2022.

Date and Place: 29.11.2022 at Mumbai


Jay Shah

(DIN: 09072405)

(PAN: BJPPS6293E)

Whole-Time Director & CFO

**Indrajit Mukherjee** IBBI/IPA-001/IP-P-01533/2018-19/12450 Liquidator of Shree Daksh Jyot Silk Mills Private Limited (In Liquidation)



The Indian Express. For the Indian Intelligent. **♦** The Indian **EXPRESS** -IOURNALISM OF COURAGE

financialexp.epa

9029012015 Landline No.: 67440215

### नवीन कळवा पुलावरील आणखी एक मार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार



(प्रतिनिधी): नवीन कळवा पुलाचे लोकार्पण करत पोलिस आयुक्तालय कार्यालय ते चौक, बेलापूर रोडवरील मार्गिका काही दिवसांपूर्वीच खुली करण्यात आली असून त्यापाठोपाठ आता या पुलावरील ठाणे बाजूकडील कारागृहाच्या मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.

तशी घोषणा करत या पुलाची ही चौथी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असल्याचा दावा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला आहे.

कळवा नवीन खाडी पलाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १३ नोव्हेंबर रोजी झाले. यांनतर पुलावरील पोलिस आयुक्तालय कार्यालय ते कळवा चौक, बेलापूर रोडवरील वाहतुकीसाठी खुली करण्यात

या लोकापर्ण कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे कारागृहाजवळील मार्गिका १ डिसेंबर रोजी सुरू करण्याची घोषणा केली होती. घोषणेप्रमाणेच हि मार्गिका एक दिवस पूर्वीच म्हणजेच दिनांक ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्त बांगर यांनी

मार्गिकेचे काम या युद्धपातळीवर महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.

कारागहाच्या बाजूकडील ही मार्गिका कळवा चौक आणि बेलापूर मार्गावर उतरणार आहे. ही मार्गिका वाहनांसाठी सुरू झाल्यावर ठाणे बाजूकडील चौकामध्ये तसेच येथील शिवाजी चौक या दोन्ही ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे, असा दावा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला आहे.

कळवा पुलावरील चौथ्या मार्गिकेचे काम हे वेळेत पूर्ण झाले असून ही मार्गिका आजपासून सुरू होत आहे.

या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटणार असून वेळेची बचत होणार आहे.

ही मार्गिका वाहतुकीस खुली केल्यानंतर कळवा चौक परिसर, ठाण्याहून बेलापूर, नवीमुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे.

तसेच कामही पातळीवर सुरू असून ही मार्गिका ३१ मार्च २०२३ रोजी सुरू करण्यात येणार

#### पान १ वरून...

#### २९ ऑगस्ट रोजी फडणवीसांसोबतही झालेली बैठक नेमकी कशासाठी होती? : आदित्य ठाकरें

'एकतर २६ जुलैला या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली होती. ते तर जाहीर आहे. पण २९ ऑगस्ट २०२२ रोजी देवेंद्र फडणवीसांसोबतही झालेली बैठक नेमकी कशासाठी होती? वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प या राज्यात ठेवण्यासाठी होती की दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी होती? या बैठकीबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का?', असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. '२९ ऑगस्टला देवेंद्र फडणवीसांची बैठक झाल्यानंतर ५ सप्टेंबरला एमओयूसंदर्भात हे पत्र पाठवण्यात आलं. त्यावर अधिकृत उत्तर न देता थेट ट्विटरवर आपण गुजरातला प्रकल्प नेत असल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात येतं. याचा नेमका काय अर्थ आहे?' असा सवालही आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

#### अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली

दौरे करुन रुग्णालयाची पाहणी केली होती. या दौऱ्यात मुंढे यांनी बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारी केल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश समोर आला आहे.

#### रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ

या घटनेत एका ५५ वर्षीय महिलेच्या डोळ्याला गंभीर जखम झाली होती. तर ७ नोव्हेंबर रोजी ठाणे – कळव्यादरम्यान लोकलवर झालेल्या दगडफेकीत एक पुरुष प्रवासी आणि त्यानंतर वांद्रे स्थानकाजवळ लोकलवर झालेल्या दगडफेकीत एक महिला प्रवासी जखमी झाली होती. दगफेक घटना रोखण्यात अपयश

कागदावरच राहिली आहे. रुळाजवळ लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात

असतात. मात्र त्यांचाही धाक लोकलवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना राहिलेला नाही.

रेल्वे गाड्यांवर होणारी दगडफेक रोखण्यात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना अपयश येत आहे. दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी रुळाजवळील खांब किंवा झोपड्याजवळ सीसी टीव्ही कमेरे बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. मात्र ही सुरक्षा योजना

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ					
(महाराष्ट्र शासन अंगिकृत) ई निविदा सचना क्रमांक ५६/२०२२-२०२३ (मंबई					
म.औ.वि. <b>महामंडळातर्फे</b> खालील कामांकरीता ई निविदा सूचना <b>मागविण्यात</b> येत आहेत.					
अ.	कामाचे नांव	अंदाजित रक्कम रुपये			
क्र.	कामाच नाव अद्याजत रव				
٩.	9. <mark>जुनी पाताळगंगा पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती</mark> जुनी पाताळगंगा वॉटर वर्क्स 🔻 ३८				
येथील उर्ध्व अशुद्ध जलवाहिनीस पॉली आयरनाइट सिरेमिक सिमेंटिशिअस ट्रीटमेंट वापरून					
	बाह्य संरक्षक कोटिंग करणे. (दुसरी मागणी)				
उपरोक्त कामाकरीता निविदा प्रपत्र दिनांक ३०/११/२०२२ ते दिनांक ०९/१२/२०२२ पर्यंत महामंडळाच्या					
http://www.midcindia.org  या संकेत स्थळावर उपलब्ध असतील.					
इच्छुकांनी वरील कामांबाबत दिनांक ०५/१२/२०२२ पूर्वी त्यांचे प्रश्न <b>महामंडळाच्या</b> संकेत स्थळावर नोंदवावेत.					
कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा दिनांक ०६/१२/२०२२ पासून <b>महामंडळाच्या</b> संकेत स्थळावर					
त्त	प्रकल रोर्ट्स				

४०१ ४०४ (महाराष्ट्र)

# शितकऱ्यांना नाडू नका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा इशारा

मुंबई, दि. २९ ( प्रतिनिधी ) : अतिवृष्टी, संततधार यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. त्यात पीक विम्याचा परतावाही शेतकऱ्यांना मिळत नाही. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांना नडू नका असा इशारा पीक विमा कंपन्यांना दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आज आयसी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या पीक

विम्या कंपनीच्या प्रभादेवी येथील मुख्यालयाला

बँक ऑफ बडोदा.

एम. जी. रोड, कांदिवली (प) शाखा

संपर्क व्यक्ती : वरिष्ठ शाखा व्यवस्थापक

एयासाठी सीडीएसएल यांची नियक्ती केली आहे

गत्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

यांच्याशी संपर्क साध शकतात.

दिनांक : २९ नोव्हेंबर २०२२

पूचनेत नमूद केलेल्या लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करू शकतात.

आम जनतेस सूचित करण्यात येते की, बँक ऑफ बडोदा, एम. जी. रोड कांदिवली (पश्चिम) शाखा हे त्यांचे ग्राहक यांच्याद्वारे विनंती करून कर्ज/ पत सुविधा ग्राप्त करण्याकरिता प्रतिभृती म्हणून श्रीम. अनित राजीव तोशनीवाल व श्री. राजीव रामप्रकाश तोशनीवाल यांच्या नावे असलेली खालील निर्देशित मालमर

खालील निर्देशित मालमत्तेच्या संबंधात जर कोणालाही कोणतेही हक्क/ अधिकार/ हितसंबंध/ दावे

असल्यास त्यांनी त्यांच्या दाव्यांच्या संबंधात आवश्यक पुराव्यांसह बँकेस १० दिवसांच्या आत सूचित

जर १० दिवसांच्या आत कोणतेही दावे स्विकत न झाल्यास मालमत्ता कोणतेही प्रभार/ दावे/ अडथळे

मालमत्तेचा तपशील

फ्लॅट क्र. ३१०१. ३१ वा मजला. लीवेबल मजला मोजमापित १३१.२९ चौ. मीटर चर्टर क्षेत्रफळ समतल

१४१३ चौ. फूट व विशेष हक वापरातील क्षेत्रफळ मोजमापित ५.१७ चौ. मीटर अर्थात ५५ चौ. फूट तसेच

दोन कार पार्किंग जागा असलेल्या बिल्डींग टॉवर ए म्हणून ज्ञात रहिवासी कॉम्प्लेक्स सेलेस्टीया स्पेसेस

म्हणन बांधकामित जिमन धारक सी.एस. धारक क. १६३. गाव टोकेरसी जीवराज रोड. परेल-शिवर्ड

विभाग, मुंबई येथील मालमत्ता व सीमा खालीलप्रमाणे : पूर्वेस : टोकेरसी जिवराज रोड, परेल-शिवर्ड

मुंबई, पश्चिमेस : सीएस क्र. १६१, १/१६१, १८१ व १८२ च्या ४० फूट रूंद ॲक्सेस. उत्तरेस : प्रस्तावि

८० फूट रूंद डीपी रोड व दक्षिणेस : सीएस १६१, १/१६१, १८१ व १८२ वरील ४० फूट रूंद ॲक्सेस

व्हॅलेन्सीया न्यूट्रिशन लिमिटेड

सीआयएन : एल ५१९०९ एमएच २०१३पीएलसी ३८१३१४

नोंदणीकृत कार्यालय : एस एच -४, ए विंग, बिल्डिंग क्रमांक ३४, टिळक नगर, चेंबूर सहवास

को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, मुंबई ४०० ०८९, दूरध्वनी क्रमांक : ७९७७२५२८४०

विशेष सर्वसाधारण सभा, इ मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की व्हॅलेन्सीया न्यूट्रिशन लिमिटेड (कंपनी ) यांच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभ (ईजीएम किंवा बैठक) मंगळवार दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२. ०० वाजता,केवळ व्हिडीओ कॉन्फरिसी

व्हीसी ) / अन्य मान्यतापाप्त हक्रश्राव्य माध्यमे (ओएकीएम् ) यांच्या माध्यमातन विशेष सर्वसाधारण सभेच्या सचनेत नम

्रिल्सा ), जन्म नान्याज्ञात् एक्जाओं नान्या जायरकारण ज्ञाना में जाने नान्यात्र विश्व स्वितात्र से सेना २२२ जे परिपत्र केलेत्या विषयांच्या अनुरूप प्रेण्यात येणार आहे. सामान्य परिपत्रक कमांक ०२, २०२२ दिनांकीत ५ एप्रिल २०२०, १३ एप्रि दिनांकीत १३ जानेवारी २०२१ चा वाढावा आहे तसेच त्यासह वाचा अन्य परिपत्रके दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रि

०२०. जी कॉपोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (एमसीए परिपत्रके ) आणि परिपत्रक कमांक सेबी / एच उ

२९९) जा कागार ज्यार्थित निर्माण निर्माण जास केवा जाता होते. केडीपचारम / डीडीपचारम \_डीआयवरी २/ पी /सीआयआर /२०२२) ०७९ दिनांकीत ०३ जुन २०२२ जे परिपाल देनांकीत १५ जानेवारी २०२१ जाणि १२ मे २०२० चा वाढावा आहे आणि जी सिक्युरिटीज अँड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिय

पांनी जारी केली आहेत (सेबी परिपत्रक ) त्यांच्या अनुसार कंपनीने विशेष सर्वसाधारण सभेची सुचना सोमवार दिनांक २

नोव्हेंबर २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातृत केवळ अशा सभासदांना निर्गमित केला आहे. तपशील कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आले आहेत. सभासदांना विशेष सर्वसाधारण सभेची प्रत्यक्ष पाठविण्याची आवश्यकता वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेर्ल

एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबित करण्यात आली आहे. विशेष सर्वसाधारण सभेची सूचन आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कंपनीचे संकेतस्थळ www.valencianutrition.com आणि स्टॉक एक्स्चेंज यांची संकेतस्थळ www.bseindia.com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच त्यांची प्रत सेंट्रल डिपॉझिटर्र

सिक्युरिटील (इडिया) | लिमिटेड ( सीडीएसएल) यांचे संकत्तस्थळ www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे. दूरस्थ इ मतदान : कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ (कायदा ) तसेच त्यासह वाचा कंपनीज (मेनिजमेंट औं

र्रंडिमिनिस्टेशन ) नियम २०१४ चा नियम २० तसेच त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार तसेच

सर्वसाधारण सभाच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून जारी करण्यात आलेर सेक्रेटरिअल स्टैंडर्ड्स - २ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स ) नियम २०१५ चा नियम ४

गंना अनुसरून विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद केलेल्या विषयांवर सभासदांना मतदानाचा हक्क बजावता याव

यासाठी कंपनी आपत्या सभावदाना विशेष सर्वसाधारण सभेन्या पूर्वी दूरस्थ इ मतदान / विशेष सर्वसाधारण सभेन्य दरस्यान इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि त्यासाठी कंपनीने इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करून

दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदुर्भातील सविस्तर सूचना विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेर दूरस्थ हु मतदान प्रक्रियेच्या सदभातील सावस्तर सूचना विश्वध सवसाधारण समध्या सूचनत वण्यात आएन। आहत. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील मुखांची नोंद घ्यावी: ए. दूरस्थ हु मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे : दूरस्थ हु मतदान कालावधीला घनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९,०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया सोमवार दिनांक १९ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५,०० वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार)

संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप मतदानासाठी सीडीएसएल यांच्याकडून बंद करण्यात येईल आगि

अप समभाग भांडवलात सभासदांच्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. विशेष सर्वसाधारण सभेच्या देरम्या

दूरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि जे सभासद विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित तील आणि ज्यांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक

बजावलेला नाही असे सभासद विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजाव शकतील

अश्री कोणतीही व्यवती जिचे नाव कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या सभासद नींद पुस्तिकेत तसेच लाभार्यी मालकांच्य नोंदवहीत उपलब्ध आहे, अशा व्यवती विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करू

ातदानाचा हक्क बजावण्यासाठी तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करूर नतदानाचा हक्क बजावलेला आहे, असे सभासद विशेष सर्वसाधारण सभेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थित राहू शकतात

सी. अवैयक्तिक समभागधारक किंवा समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहे।

सी. अवयावतक सममागधारक किंदा समाभागाशक ज्यान्याकड कपनाच समागा प्रत्यव रक्तन्यात उपराच्या जात्व. तसेच ज्या व्यवनीती विशेष सर्वमाधारण सभेची यूजना निर्मित करण्याची प्रक्रिया पूर्ण झात्यानंदत कपनीचे समाभा घेऊन कंपनीचे सभासद झाले आहेत आणि कट ऑफ तारीख रोज़ी त्यांच्याकडे कंपनीचे समामाग् आहेत, असे सभासद ह

दानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड, www.evotingindia.com येथे विनेती पाठवून पा रू शकतात. मात्र एखादी व्यक्ती या आधीच सीडीएसएल यांच्याकडे दुरस्थ इ मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर्

व्यक्ती दरस्थ इ मतदानासाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा हक्के बजाव शकते डी. वैयक्तिक सम्भागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमेंट स्वरूपात उपलब्ध आहेत, तसेच ज्या व्यवतीनी विशे सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीचे सभासद झा

आहेत, आणि कट ऑफ तारीख रोजी त्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत, असे सभासद विशेष सर्वसाधारण सभेच्य

। इन क्रेडेन्शियल्स डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल ) यांच्याकडे असल्यानसार, दरस्थ इ मतदान प्रक्रियेसाठी वापर

तात. जी व्यक्ती कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्यांनी वर्षींगक सर्वसाधारण सभेची ही सूचना केवट

विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वीची दरस्थ इ मतदान प्रक्रिया / विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून श्रीमती कृपा जोईसा कृपा जोईसार अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (पिअर रिव्ह प्रमाणपत्र क्रमांक : १२५१/ २०२१) यांच

नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात किंवा सीडीएसएल यांच्या मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका असत्यास आपण इ मेतचा माध्यमातून helpdesk.evoting@cdslindia.com यांच्याशी किंवा ०२२- २३०५८७३८ आणि ०२२- २३०५८५४/ ४३

. इतेव्हींनिक माध्यमातून होणाऱ्या मतदानाच्या स्वदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापव (सीडीएसएल ), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया ) लिमिटेङ, ए विंग, २५ वा मजला, मेरैथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिर

कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ, (पूर्व) मुंबई - ४०० ०१३ यांच्याशी संपर्क साधावा किंवा helpdes ndia.com येथे तसेच ०२२- २३०५८५४२/ ४३ यांच्याशी संपर्क साधावा.

**बुक क्लोजर** कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका तसेच समभाग हस्तांतरण पुस्तिका मंगळवार, दिनांक १३ डिसेंबर २०२२ ते मंगळवा दिनांक २० डिसेंबर २०२२ [दोन्ही दिवस धरून ] या कालावधीत विशेष सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील.

ापुटार्थ चुंदर (जा-पार्ट्स) भाभादाना सदरील तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ इ मतदान करता येणार नाही. Îl. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी कं

यांच्यापासून मुक्त असल्याचे गृहित धरले जाईल व बँक गहाण प्रक्रिया पूर्ण करेल.

एम. जी. रोड कांदिवली (प) शाखा, देना सदन, एस. व्ही. रोड, एम. जी

रोड जंक्शन, कांदिवली (प), मुंबई ४०० ०६७. दूर. : संचालक २८६४ ८५३३ मेल dbkanw@bankofbaroda.co.ir

विचारला. तसेच एचडीएफसी इर्गी इन्शुरन्स कंपनी लि., भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी विधानभवनातील दालनात अंबादास दानवे यांनी बैठक घेऊन पीक विम्याच्या परताव्याचा आढावा

(नाव व संपर्क क्र.

प्रसाद दास -

स्वर्णलता दास -

९३२४६११६७६

. दास असोसिएट्स

घेतला. शेतकऱ्यांना पीक विमा मदत मिळत नसून आधीच अतिवृष्टी व संततधार यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पीक विम्या कंपन्यांची आढावा बैठक घेण्यात यावी,



मागणी दानवे दूरध्वनीद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. या मागणी नंतर आज कृषी मंत्र्यांनी सर्व पीक विम्या कंपन्यांची आढावा बैठक बोलावली आहे.

राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानानंतर पीकविमा नाकारण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांवर आहे

विमा कंपन्या एकप्रकारे शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खातायत. मदतही वेळेवर मिळत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना आग्रही भूमिका मांडत असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. यावेळी विभागप्रमुख महेश सावंत, शाखा क्र.१९३च्या शाखाप्रमुख संजय भगत, माजी महापौर व महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव, शाखासंघटक कीर्ती म्हस्के युवासेना शाखाधिकारी चिंतामणी मोरे, रेख देवकर व शिवसेना पदाधिकारी तसेच आयसीआयसीआय लोंबार्डचे अधिकारी उपस्थित

## कि पुसद अर्बन को-ऑप बँक लि.पुसद मुख्य कार्यालय, तलाव ले-आउट, पुसद - 445204

फोन नं. 07233-246371,248021 फॅक्स - 07233-245761

#### स्थावर मालमत्ता जाहिर फेर-लिलाव सुचना

(सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांन्शियल ॲसेटस् ॲन्ड इन्फोर्समेन्ट ऑफ सेक्युरिटी इंन्ट्रेस्ट ॲक्ट 2002, व त्याखालील नियम क्र.6,7,8 आणि 9 नुसार) खालील सही करणार दि.पुसद अर्बन को–ऑप बँक लि.पुसदचे प्राधिकृत अधिकारी असुन,त्यांना प्राप्त अधिकारांतर्गत शाखा पनवेलचे खालील थकबाकीदारांची त्यांचे नावासमोर दिलेल्या तपशिलाची मालमत्ता बँकेच्या वसुलीसाठी ताब्यात घेतलेली आहे.आणि त्यांना सुचना व नोटीसेस देवूनही अद्यापपर्यंत थकबाकीचा भरणा न झाल्यामुळे सदर मालमत्ता वरील कायद्यातील तरतुदीनुसार विक्रीस काढण्याचा निर्णयाप्रत खालील सही करणार आले आहेत व या बाबतची पुर्व सुचना संबधित थकबाकीदारांना

त्यामुळे संबंधित थकबाकीदार व तमाम जनतेस याव्दारे कळविण्यात येते की,खालील तपशिलाची स्थावर मालमत्ता ''आहे तेथे व **आहे त्या तत्वावर**'' एकत्र किंवा अनेक भागामध्ये जास्तीत जास्त किंमत येण्याचे दृष्टीने जाहिर फेर–लिलावाब्दारे विक्री करण्यात येत आहे या बाबतची सुचना थकबाकीदारांना देण्यात आलेली आहे. राखिव किमत | दि.31/08/2021

क्र	नाजपाराज गांच च गता	नालनाचा तनासल	साजव विभाग	अखेर येणे बाकी		
1	श्री. रमेश भागुराम वाघमारे रा. प्रजापती गार्डन, सेक्टर-05, न्यू पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड जमानतदार 1) श्री.श्रीनिवास रघुनाथ केळकर 2) श्री.उदय काशिनाथ दळवी	फ्लंट नं.101, पहिला मजला, क्षेत्रफळ 650 चौ.फूट(60.38 चौ.मी) बिल्टअप, बालाजी सृष्टी को-ऑप हाउसिंग सोसायटी, प्लॉट नं. 3 सेक्टर 19, निवन पनवेल (पुर्व) ता.पनवेल जि.रायगड.	, , ,	रु. 28,02,761/- + दि.01/09/2021 पासुनचे व्याज + वसुली खर्च		
2	श्री. रमेश भागुराम वाघमारे रा. प्रजापती गार्डन, सेक्टर-05, न्यू पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड जमानतदार 1) श्री.श्रीनिवास रघुनाथ केळकर 2) सौ.श्रेता रमेश वाघमारे			रु. <b>6,42,828/-</b> + दि.01/09/2021 पासुनचे व्याज + वसुली खर्च		

:- दि.पुसद अर्बन को-ऑप बँक लि.पुसद, मुख्यालय,प्रशासकीय भवन,पुसद ता.पुसद जि.यवतमाळ फेर- लिलावाची दिनांक व वेळ :- 29/12/2022 रोज गुरुवार दुपारी ठिक 2.00 वाजता.

- 1) फेर-लिलावाचे नियम व अटी शाखा पनवेल येथे व मुख्य कार्यालयात वसुली विभागात कार्यालयीन वेळेमध्ये नोटीस बोर्डवर पहावयार
- जप्त स्थावर मालमत्ता प्रत्यक्ष पाहणीसाठी 022-27454900 (मोबा.नं 7888097922) संपर्क साधावा.
- सदर विक्री व्यवहार हा उपरोक्त कायद्यास,नियमास अधिन राहुन होईल. खालील सही करणार यांनी सदर व्यवहार करण्याचे,रद्द करण्याचे,स्थगित करण्याचे अधिकार राखुन ठवले आहे. फेर-लिलावात भाग घेण्यासाठी अनामत रक्कम म्हणुन रु.1,00,000/- चा भरणा दि.29/12/2022 रोजी दुपारी ठीक 2.00 वाजण्
- फेर-लिलाव सुरु झाल्या नंतर एखादा व्यक्ती अनामत रक्कम भरणा करून फेर-लिलावात भाग घेऊ इच्छित असल्यास त्याला मंजुरी देणे
- अथवा न देणे प्राधिकृत अधिकारी ठरवतील
- बँकेला मिळालेल्या माहिती नुसार मालमत्तेवर इतर कोणतेही बोझे नाही परंतु काही कायदेशीर शासकीय बाकी निघाल्यास ती खरेदीदरा

प्राधिकृत अधिकारी स्थळ :- पनवेल दिनांक :- 30/11/2022

दि.पुसद अर्बन को-ऑप बँक लि.पुसद शाखा :- पनवेल



ठाणे क्षेत्रिय कार्यालय : बी-३७, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) ४०० ६०४, महाराष्ट्र दूर. क्र. (०२२) २५८२ ९४०६, २५८२ ३०४० ईमेल : cmarc\_tha@mahabank.co.ir मुख्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५, महाराष्ट्र

सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ च्या उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्ट

गुलाब तोलानी यांना सूचनेत निरिशित संपूर्ण रक्कम रु. ६३,३७,९२८.०० + अलागू व्याज ९.४०% द.सा. दराने दि. १९.०७.२०२२ पासून + अन्य प्रभार, खर्च व मूल्य कमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि. १९.०७.२०२२ जारी केली होती. कर्जदार यांनी सदर रक्तेम्चा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सुचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्चये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्य भारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल

अधिकारान्वये नोंदणीकृत एडी/थेट डेलिव्हरी हस्ते यांच्याद्वारे कर्जदार श्रीम. कोमल गुलाब तोलानी, श्री. गुलाव तिरथदास तोलानी, श्री. अजय गुलाब तोलानी व श्री. विजय

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे मालमत्तेचे विवरण . फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, मेरिदीन अपार्टमेंट, ब्लॉक क्र. ए-५८३, रूम क्र. ११६६, शहर सर्व्हे क्र. २२३७३, शीट क्र. ३बी, कृष्णा नगर सेक्टर २५

२. रूम क्र. २ व ३, १ ला मजला, तोलानी भवन, बुद्रूक क्र. १६९६, रूम क्र. २ व ३, सेक्टर २५, महावीर हॉस्पीटल रोड, उल्हासनगर ४२१ ००४. दिनांक : २४.११.२०२२ पंकज कुमार सा, महाव्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे क्षेत्र

**ठाणे क्षेत्रिय कार्यालय :** बी-३७, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) ४०० ६०४, महाराष्ट्र



दूर. क्र. (०२२) २५८२ ९४०६, २५८२ ३०४० ईमेल : cmarc\_tha@mahabank.co.in मुख्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५, महाराष्ट्र परिशिष्ट ४ ताबा सूचना (नियम ८(१)

न्याअर्थी अधोहस्ताक्षरीत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ भाजना अवाहस्तावस्ता **वया आवा महाराज्**य क्राजनूत आवना नाम सानुत्रसम्बन्धाः अन्य स्वत्रसम्बन्धाः आवाहसम्बन्धाः असम् सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ च्या उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त

अधिकारान्वये नोंदणीकृत एडी/थेट डेेलिव्हरी हस्ते यांच्याद्वारे **कर्जदार श्री. गुलाब तिर्थदास तोलानी व श्री. हितेश गुलाब तोलानी** यांना सूचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम ५३,६९,७६५.६२ + अलागू व्याज ९.५५% द.सा. दराने दि. १९.०७.२०२२ पासून + अन्य प्रभार, खर्च व मूल्य रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सुचना दि. १९.०७.२०२२ जारी केली होती. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८

तहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ (४) अतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **दि. २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी** प्रतिकात्मक ताबा घेतला विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्य प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल.

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे मालमत्तेचे विवरण

रूम क. २ व ३ रा, २ रा मजला, तोलानी भवन येथील ४ रूम्स बॅराक क्र. १६९६, सेक्शन २५, उल्हासनगर ४, विभाग क्र. ४८ चा भाग,

खाटा क्र. १८५/१६७, उल्हासनगर ४, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.

पंकज कुमार सा, महाव्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे क्षेत्र

आर.ओ. व एच.ओ. : अरविंदभाई मणियार नागरिक सेवालय,

## जाहीर सूचना

## 🛭 राजकोट नागरिक सहकारी बँक लि.

१५० रिंग रोड, राळया सर्कलजवळ, राजकोट दूर. २५५५५५

अधोहस्ताक्षरीत राजकोट नागरिक सहकारी बँक लि., एच. ओ. राजकोट यांचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार व हमीदार यांना सदर सुचनेमध्ये निर्देशित रक्कमेचे प्रदान करावे व त्यावरील व्याजाचे प्रदान सदर सुचनेच्या स्विकृती तारखेपासुन ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सुचना नोंदणीकृत ए. डी. पोस्ट द्वारे जारी केली होती. त्यामुळे, काही कारण असल्यास सदर सुचना परत आली आहे. त्यामुळे सदर जाहीर सुचना खालील कर्जदार व हमीदार यांना देण्यात येते की त्यांनी सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत थिकत व्याजासह बँकेच्या थकबाकींचे प्रदान करावे अन्यथा सदर पुन:प्रदान करण्यास पुन्हा कसूर झाल्यास बँक वरील कायद्याच्या तरतूदी अनुसार सदर सूचनेच्या निर्देशित प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यात येईल.

व्हॅलेन्सीया न्युटिशन लिमिटेड यांच्या करित

(डीआयएन : ०९०७२४०५) [पॅन : बीजेपीपीएस ६२९३ ई

पूर्ण वेळ संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकार

स्वाक्षरी /

शाखा नाव	सुविधांचे नाव व कर्ज खाते क्र.	कर्जदाराचे नाव व पत्ता	हमीदाराचे नाव व पत्ता	एनपीए तारीखा व व्याजाचे दर	थकित रक्कम रु.	गहाण मालमत्तेचे विवरण
काळबादेवी शाखा	नागरिक लघू उद्योग वेपार कर्ज ५२/७१७/२/१५२ (सेक/४२२२)	कर्जदार : चौंधरी विद्या मुकेश, ए/२०३, २ रा मजला, हिलटोन रिजेंन्सी, एव्हरशाईन सिटी वसई पूर्व, पालघर ४०१ २०८ (महाराष्ट्र)	<ul> <li>१. ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चर, बी/३०२, बिजली अपार्टमेंट वसंत नगरी सेक्टर ३, को-ऑप. हा. सो. लि., वसंत नगरी ग्राऊंडजवळ, वसई पूर्व पालघर, पालघर ४०१ २०५ (महाराष्ट्र)</li> <li>ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चर: पलॅट क्र. सी/३०१, ३ रा मजला, सी विंग, बिल्डींग क्र. ७, साई रेसिडन्सी, न्यु शतपट्टी रोड, गाव शिरगाव तालूका व जिल्हा पालघर पालघर ४१० २१० (महाराष्ट्र)</li> <li>ग्रेट इफ्रास्ट्रक्चर, कार्यालय क्र. १०४, १ ला मजला, इंदिरा उद्योग सेंटर, गोलानी कॉम्प्लेक्स, वाळीव वसई (पू), ठाणे ४०१ २०८ (महाराष्ट्र)</li> <li>र. चौंधरी सुरेश दानाराम, ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदार, बी/१०२, हिल्टन रिजेंन्सी सीएचएस लि., एव्हरशाईन सिटी वसई पूर्व पालघर ४०१ २०८ (महाराष्ट्र)</li> <li>३. चौंधरी सुरेश दानाराम, ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदार, बी-३०२, बिजाली अपार्टमेंट, वसंत नगर, सेक्टर ३, वसंत नगर ग्राउंडजवळ, वसई पूर्व, पालघर पालघर ४०१ २०८ (महाराष्ट्र)</li> <li>४. चौंधरी सुरेश दानाराम, बी/१०२, हिल्टन रिजेंन्सी सीएचएस लि., एव्हरशाईन सिटी वसई पूर्व पालघर ४०१ २०८ (महाराष्ट्र)</li> <li>४. चौंधरी सुरेश दानाराम, वी/१०२, हिल्टन रिजेंन्सी सीएचएस लि., एव्हरशाईन सिटी वसई पूर्व पालघर ४०१ २०८ (महाराष्ट्र)</li> <li>पेत्राराष्ट्र)</li> <li>पोक्षरी सुरेश दानाराम, पता गाळा क्र. १२/४, कामधेनू इंडस्ट्रिज इस्टेट, फादरवाडी वसई पूर्व, पालघर ४०१ २०८ (महाराष्ट्र)</li> <li>प. चौंधरी संगीता सुरेशभाई, बी/३०२, बिजली अपार्टमेंट वसंत नगरी सेक्टर ३, वसंत नगरी ग्राऊंडजवळ, वसई पूर्व पालघर, पालघर ४०१ २०८ (महाराष्ट्र)</li> </ul>	२२.०८.२०२२ पीएलआर-३.२५% (१०.५०%)	(दि. ३१.१०.२०२२ अनुसार प्रमुखः १९,३५,४४७.०० व्याजः १९,९४९.०० प्रभारः ००.००, एकूण रक्कमः रु. २०,२७,३९६.००	१. फ्लॅट क्र. सी-३०१, तिसरा मजला, बिल्डींग क्र. ७, मोजमापित क्षेत्रफळ ४७५ चौ. फूट अर्थात ४४.१ चौरस मीटर चर्टई क्षेत्रफळ व टेरेस १११२ चौ. फूट अर्थात १०३.३४ चौरस मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, बिल्डींग साई रेसिडन्सी म्हणून ज्ञात, बांधकामित एन. ए. प्लॉट जिमन धारक गट क्र. ६६२ + ७३८ + ७४३ +७४४ +७४५ +७४६ + ७४८+७४८+७४९+७५०२५५६+ ८४७+८४९+वौ४८/१+८४८/२ +८४८/३+७४२+७५१ मोजमापित एकूण गैर-शेतजिमन क्षेत्रफळ ५४९९० चौ. मीटर क्षेत्रफळ २५८५.४८ चौ. मीटर गाव शिरगाव, तालूका व जिल्हा पालघर येथील ग्रेट इफ्रास्ट्रक्चर (२) सर्व स्टॉक्स गुड्स, मशीनरी फर्निचर विफिक्सचर, वाहने, कम्प्युटर आदी संस्था/ कंपनी यांच्यासह सर्व तो भाग व भूखंड.
काळबादेवी शाखा	जमिन व बिल्डींग कर्ज५२/१४१/६/३७६ (सेक/४२२१)	पधारबादसाब, ए/३ भाटवाडी साईबाबा नगर, बी/एच बीएमसी गार्डन, महावीर धाम समोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ (महाराष्ट्र) गुजाला काथालसाब पधाबादेसाब	१. एन यशोदा, ए/३, भाटवाडी साईबाबा नगर, बी/एच बीएमसी गार्डन, महावीर धाम समोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०००८२ (महाराष्ट्र)         एन यशोदा, मे. सहा लेडिज टेलर, फ्लॅट क्र. १०३, ए-विंग, पृथ्वी कॉम्प्लेक्स, सीब्रीझ बिल्डींग क्र. १५, सतपती रोड, शिरगाव तालूका व जिल्हा पालघर, पालघर ४०१ ४०४ (महाराष्ट्र)         २. साहा शिष्रा हरधान फ्लॅट क्र. १०३ विंग ए पृथ्वी कॉम्प्लेक्स, सी ब्रीझ बिल्डींग क्र. १५, सतपती रोड, शिरगाव तालूका व जिल्हा पालघर, पालघर ४०१ ४०४ (महाराष्ट्र)	३०/०९/२०२२ पीएलआर-३.९५% (९.८०%)	(दि. ३१.१०.२०२२ अनुसार) प्रमुख : २०,७१,५८२.०० व्याज : ८५,७८०.००, प्रभार : ०.००, एकूण रक्कम : २१,५७,३६२.००	सर्व तो भाग व भूखंड असलेली प्लॉट धारक क्र. २०१, मोजमापित क्षेत्रफळ अर्थात ३३८.२० चौ. फूट चटई क्षेत्रफळ व संलग्न २६ चौ. फूट वाल्कनी व दुसरा मजला, डी विंग, बिल्डींग क्र. १४, बिल्डींग श्री साई बृद्धस म्हणून ज्ञात, चुना भट्टी, न्यु सतपती रोड, पालघर पश्चिम, गाव शिरगाव, तालूका व जिल्हा पालघर, महाराष्ट्र येथील नोंवणीकरण जिल्हा व उप जिल्हा पालघर येथील गाव शिरगाव, तालूका व जिल्हा पालघर येथील पालघर ग्रामपंचायतीच्या मर्यादेतील जिमन मोजमापित २०७३.२८ चौ. मीटर वा त्यावरील गाव शिरगाव, गट क्र. ८४७, ८४८/३, ७४४, ७४४७, ७४७७ ८४८/२, ७४३, ७४९, ७५०, ८४९, ७४८, ७४६, ७४५, ७५२, ५५२, ६६२ मोजमापित क्षेत्रफळ ४.४४.५० हेक्टर्स वा त्यावरील व गट क्र. ८४८/१, ७५३, ७३८ मोजमापित क्षेत्रफळ ०.५०.० हेक्टर्स

१५.०३.२०२१ रोजीचे करार काथालसाब पधादाबदसाब गजाला यांच्या नावे असलेली मालमत्ता

क्षेत्रफळ ४.४४.५० हेक्टर्स वा त्यावरील गट क्र. ८४८/१, ७५३, ७३८ मोजमापित क्षेत्रफळ ०.५०.० हेक्टर्स व गट क. ७५१ व ७४२ मोजमापित क्षेत्रफळ ०.५०.० हेक्टर्स नोंदणीकत विक्री करार क. १९२१/२०२१ दि.